

आंतरराष्ट्रीय योगदिन कोल्हापुरात उत्साहात

प्रतिनिधी, कोल्हापूर

योगच्या वाढत चाललेल्या आवडीचे दर्शन मंगळवारी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने घडले. योगासने, ध्यान, योगविषयक व्याख्याने, मिरवणुका, प्रात्यक्षिके आदी विविधांगी उपक्रम साजरे करताना करवीरनगरीसह अवघा जिल्हा 'योग'मय झाला. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, एन.सी.सी. विद्यार्थी,

योगासने, ध्यान, व्याख्याने, मिरवणुका, प्रात्यक्षिके

यांनी योग प्रात्यक्षिके करवून घेतली.

पोलिस ग्राऊंड येथील अलंकार हॉलमध्ये योग अभ्यासक डॉ. धनंजय गुंडे यांनी पोलिस कल्याण उपक्रमांतर्गत पोलिस अधिकारी व कुटुंबीयांना मार्गदर्शन केले. कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह (कळंबा जेल) येथे बंदिजनांसाठी शाहिरी प्रबोधनाचा कार्यक्रम व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असता

काढण्यात आली. श्री महालक्ष्मी योगा मंदिर, निसर्गोपचार केंद्र व अखिल भारत हिंदू महासभा यांच्यातर्फे योग शिविराचे आयोजन केले होते.

इचलकरंजीत उत्साह राजाराम मैदान येथे पावसाच्या सौम्य शिडकाव्यात भिजत योगसाधना करण्यात

आली. उपस्थित नागरिक व महिलांनी योग प्रात्यक्षिके केली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देण्यात आलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. आमदार सुरेश हाळवणकर यांनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय योग खेळी सुहास पवळे यांनी मार्गदर्शन केले. एक हजाराहून अधिक लोकांनी उपक्रमात भाग घेतला. मिरवणुका, प्रात्यक्षिके आदी उपक्रम पार पडले.



शिवाजी विद्यापीठात 'योगशक्ती - योगयज्ञ' अंतर्गत योग साधना उपक्रमात महिलांचाही उत्साही सहभाग होता.

स्वयंसेवी संस्था, मंडळे तसेच नागरिक प्रात्यक्षिकात सहभागी होत योगाच्या अनुभूतीचे साक्षीदार बनले.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, एन.सी.सी. विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, मंडळांनी योग प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. विद्यार्थी, नागरिकांना योगाचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच त्यांच्याकडून योग प्रात्यक्षिके घेण्यात आली. राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके केली. शहरातील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्था तसेच जिल्हा परिषद, महापालिका, प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये १५० योग शिक्षकांनी शाळांमधील १५०० शिक्षकांना मोफत प्रशिक्षण दिले आहे. या शिक्षकांनी ८५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. हे सर्व जण जिल्ह्यात, शहरात मंगळवारी विविध ठिकाणी आयोजित योग वर्गांमध्ये सहभागी झाले होते.

शिवाजी विद्यापीठात योग शिविराची वर्षपूर्ती व आंतरराष्ट्रीय योग दिन उपक्रमाचा ३४०० साधकांनी लाभ घेतला. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१ जून, २०१५ पासून आजपर्यंत 'योगशक्ती - योगयज्ञ' अंतर्गत ३६५ दिवस योग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. दैनंदिन २००हून अधिक साधकांनी लाभ घेतला. साधकांचा हा प्रतिसाद पाहता हे मोफत योग शिविर पुढील वर्षभरही राबविण्याची घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केली. या वेळी कणेरी येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामी, डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. पी.टी. गायकवाड,

कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांच्या उपस्थितीत शाहीर रंगराव पाटील यांनी प्रबोधन केले. प्राचीन भारतीय संस्कृती विद्याकेंद्राचे नारायण साळुंखे गुरुजी यांचे व्याख्यानही पार पडले. बालाजी गार्डन येथे योग व ध्यानाची प्रात्यक्षिके योगपंडित रेखा खबाल यांनी केली.

योग विद्याधामतर्फे प्राचार्य डॉ. मुकुंद मोक्ताशी यांचे 'आधुनिक जीवनशैली, योग आणि आयुर्वेद यांचे महत्त्व' यावर व्याख्यान झाले. शहरातून प्रभातफेरी

Hundreds of students, teachers, policemen begin day with yoga

TIMES NEWS NETWORK

Rahul Gaikwad

Kolhapur: The second International Yoga day was celebrated at various schools and government offices with enthusiasm on Tuesday.

In Shivaji University, more than 3,400 persons, including students, teachers and staff, participated in the Yoga Day activity. The celebration began at 6.30am and concluded at 8pm.

According to University officials, around 200 youths had participated in the yoga classes started last year on the occasion of the first International Yoga day. Considering the response from the youths, vice-chancellor Devanand Shinde declared that the Yoga classes will be organised throughout the year and free of cost to the enthusiasts participating in the event.

Youths attached to the



At Shivaji University, more than 3,400 people participated in the celebrations

National Cadet Corps (NCC) and National Service Scheme (NSS), along with the college staff gathered in the grounds of their schools and colleges on Tuesday mor-

ning and participated in the activity.

The Kolhapur police also participated in the International Yoga Day with the constables and the staff as-

sembling at around 6.30am. Under the guidance of Yoga teachers, the police personnel exercised different yoga-sanas, especially those to relieve tension.


लोकमत

22 JUN 2016

जनसंपर्क कक्ष
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर



राज भवन



आर्य समाज

य योग दिनानिमित्त मंगळवारी सकाळी सर्वत्र योगासनाची प्रात्यक्षिके झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे (गोकुळ) अध्यक्ष विरवास पाटील यांनीही त्यांच्या मूळ गावी शिरोली दुमाला (ता. कववीर) येथील शाळेत योगासनाची प्रात्यक्षिके करून शारीरिक त धडा विद्याभ्यास दिला. दुसऱ्या घाटापित्रात शिवाजी विद्यापीठाच्या लोककला समग्रहात दुसऱ्या 'आंतरराष्ट्रीय योग दिन' निमित्त मंगळवारी आयोजित 'योगशक्ती योगयज्ञ' या समारंभात सुमारे 3800 योगसाधक सहभागी झाले होते.

पुण्यनगरी

22 JUN 2016

जनसंपर्क कक्ष
श्रीवाजी विद्यापीठ, कोल्हापूर



कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंगळवारी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहात योग शिबिरांचे आयोजन केले होते. शिवाजी विद्यापीठात श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या 'योगशक्ती-योगयज्ञ' या शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, नागरिक शिबिरात सहभागी झाले होते. (अधिक वृत्त पान २ वर)

(छाया : पांडुरंग पाटील)

पुढारी

22 JUN 2016

विद्यापीठात योगपहाट

(पान १ वरून) माणिकराव पाटील-चुयेकर, डॉ. संदीप पाटील यांच्यासह मठाचे साधक तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व सेवक उपस्थित होते.

शिविरात प्रशिक्षक दत्ता पाटील यांनी सुमारे दीड तास विविध योग प्रात्यक्षिके साधकांकडून करवून घेतली. यापुढील काळातही साधकांनी दररोज सकाळी ६ ते ७.३० या कालावधीत विद्यापीठाच्या लोककला सभागृहात निरंतर मोफत योग शिविराचा उत्तम आरोग्यासाठी जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे तसेच श्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केले.

योग जनजागृती उपक्रम

विद्यापीठाच्या प्रौढ आणि निरंतर शिक्षण व विस्तार कार्य विभागामार्फत दुसऱ्या जागतिक योगदिनानिमित्त लोकांमध्ये योगाची जाणीव जागृती व्हावी, यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. टाकाळा येथील महालक्ष्मी हॉल येथे हे शिविर घेण्यात आले. २०० साधकांनी या शिविराचा लाभ घेतला. शिविरात प्रौढ आणि निरंतर शिक्षण व विस्तार कार्य विभागाच्या प्र. संचालक व विभाग प्रमुख डॉ.सुमन बुवा यांच्यासह सोऽहयोगवर्गाच्या सौ.विणामाल्डीकर व शिक्षक यांनी सहभाग घेतला. प्रीती चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ

22 JUN 2016

जनसंपर्क कक्ष
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर



शिवाजी विद्यापीठाच्या लोककला सभागृहात झालेल्या योग प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी मान्यवर.

पुण्यनगरी

122 JUN 2016

जनसंपर्क कक्ष

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात ३४०० योगसाधक सहभागी

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व श्रीक्षेत्र सिद्धिगिरी मठ, कणेंरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लोककला सभागृहात गेले वर्षभर सुरू असलेल्या मोफत योग शिबिराचा वर्षपूर्ती समारंभ तसेच दुसरा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. यामध्ये ३४०० योगसाधक सहभागी झाले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, महिला यांच्यासह आबाळवृद्धांचा समावेश होता.

विद्यापीठाच्या लोककला सभागृहात सकाळी ६.३० ते ८ या वेळेत योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१ जून, २०१५ पासून आजपर्यंत 'योगशक्ती- योगयज्ञ' अंतर्गत ३६५ दिवस योग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या योग उपक्रमास दैनंदिन २०० हून अधिक साधकांनी लाभ घेतला. साधकांचा हा



कोल्हापूर: योगा कस्ताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सोबत श्री. काडसिद्धेश्वर स्वामी व माणिक पाटील-चुयेकर आदी.

प्रतिसाद पाहता हे मोफत योग शिबिर पुढील वर्षभरही राबविण्याची घोषणा कुलगुरू

डॉ. देवानंद शिंदे यांनी केली.

यावेळी कणेंरी येथील श्रीक्षेत्र सिद्धिगिरी

मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामी, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, माणिकराव पाटील-चुयेकर, डॉ. संदीप पाटील यांच्यासह मठाचे अन्य साधक तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व सेवक उपस्थित होते. प्रशिक्षक दत्ता पाटील यांनी सुमारे वीड तास विविध योग प्रात्यक्षिके साधकांकडून करवून घेतली.

प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभाग

प्रौढ आणि निरंतर शिक्षण व विस्तार कार्य विभागामार्फत जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. झेड. पी. महालक्ष्मी हॉल, टाकाळा, कोल्हापूर येथे सकाळी ६ ते ८ या वेळेत मोफत ओंकार ध्यान व प्राणायाम शिबिर घेण्यात आले. २०० साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

पुढील वर्षभरही मोफत योग

देवानंद शिंदे : शिवाजी विद्यापीठात मोफत योग शिबिराची वर्षपूर्ती

कोल्हापूर : पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१ जून, २०१५ पासून आजपर्यंत 'योगशक्ती - योगयज्ञ' अंतर्गत ३६५ दिवस योग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या योग उपक्रमाचा दोनशेहून अधिक साधकांनी दैनंदिन लाभ घेतला. साधकांचा हा प्रतिसाद पाहता हे मोफत योग शिबिर पुढील वर्षभरही राबविण्यात येईल, अशी घोषणा कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी केली.

शिवाजी विद्यापीठ व श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी यांच्यातर्फे विद्यापीठाच्या लोककला सभागृहात गेले वर्षभर सुरू असलेल्या मोफत योग शिबिराचा वर्षपूर्ती समारंभ तसेच दुसरा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभात सुमारे ३४०० योगसाधक सहभागी झाले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, महिला आदींचा समावेश होता.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणेनुसार २१ जून हा दिवस 'जागतिक योग दिन' म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने मंगळवारी शिवाजी



शिवाजी विद्यापीठात व श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी यांच्यातर्फे लोककला सभागृहात मंगळवारी आयोजित 'योगशक्ती योगयज्ञ' समारंभात योगासने करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे. शेजारी डॉ. संदीप पाटील सहभागी होते.

मोफत योग शिबिर

साधकांसाठी दररोज सकाळी ६ ते ७.३० या कालावधीत विद्यापीठाच्या लोककला सभागृहात निरंतर मोफत योग शिबिर होणार आहे. उत्तम आरोग्यासाठी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरु डॉ. शिंदे यांनी केले.

विद्यापीठाच्या लोककला सभागृहात हा कार्यक्रम सकाळी ६.३० ते ८ या वेळेत पार पडला. यावेळी कणेरी येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामी, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख डॉ.

पी. टी. गायकवाड, माणिकराव पाटील-चुयेकर, डॉ. संदीप पाटील यांच्यासह मठाचे अन्य साधक, तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व सेवक उपस्थित होते. प्रशिक्षक दत्ता पाटील यांनी साधकांकडून सुमारे दीड तास विविध योग प्रात्यक्षिके करवून घेतली. (प्रतिनिधी)